

1305

कोविदारः

2. कुदार (1. कु + दार) adj. *eine schlechte Frau habend* VARĀH. Brh. 12, 13, 18.

कुदारदार (1. कु - दार + दार) m. pl. *eine schlechte Frau als Frau: वर्तनदारा न कुदारदारः* Spr. 4969. Vgl. कुमित्रमित्र und कुशिष्यशिष्य ebend.

कुडम्बरी f. N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 67, a, 14.

कुदेश (1. कु + देश) m. *ein schlechtes Land* Spr. 694. fg. 3942. fgg.

KATHĀS. 104, 214.

कुदाल 2) vgl. कुदार, कुदाल, कोविदार, विदल.

कुद्वय (1. कु + द्वय) n. *schlechter Reichthum* Spr. 694.

कुर्धमन् (1. कु + ध०) n. *ein schlechtes Recht, Scheinrecht: धर्म पो बाधते धर्मा न स धर्मः* कुर्धम कुवर्त्म ed. Bomb.) तत् MBh. 3, 10571.

कुधान्य VARĀH. Brh. 8, 18.

कुधी Spr. 4700. BHĀG. P. 10, 62, 11.

कुनाख adj. *schlechte Nägel —, schlechte Klaue habend: फूग* VARĀH. Brh. S. 63, 10.

कुनखिन् 1) *schlechte —, hässliche Nägel habend* VARĀH. Brh. 17, 1, 9. Spr. 3942.

कुनठ 2) b) vgl. नल 2) b).

कुनठ m. pl. N. pr. eines Volkes VARĀH. Brh. S. 14, 10. कुनहू v. l.

कुनदिका, PĀNĀT. I, 31. II, 143 = MBh. 3, 4502. कुनदी Spr. 694.

कुनदीक m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBh. 9, 2560.

कुनारी (1. कु + ना०) f. *ein schlechtes Frauenzimmer* VARĀH. Brh. 18, 15.

कुनीली (1. कु + नी०) f. *eine best. Stauda, = तैरणी* RĀGAN. im CKDA.

u. d. letzten Worte.

कुनप (1. कु + नृ०) m. *ein schlechter Fürst* VARĀH. Brh. S. 4, 21.

कुनत्रक (1. कु + नेत्र Auge) m. N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 32, b, 41.

कुतक N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 42.

कुत्तल 1) *eine best. Haartracht* HALJ. 2, 375. — 6) pl. VARĀH. Brh. S. 16, 11. sg. *ein Fürst der Kuntala: कर्तर्पा कुत्तलः शातकर्णिः शातवाहनो मक्षदेवीम्* (sc. गणिका जघान) Verz. d. Oxf. H. 217, b, 31. — 7) Bez. *eines best. Dhruvaka* (s. ध्रुवक 3.) SAMITRADĀM. im CKDA. — Vgl. नीलकुत्तला.

कुत्ति 1) pl. KATH. 26, 9. BHĀG. P. 11, 30, 18. WEBER, Nax. 2, 392. sg. N. pr. eines Sohnes des Krshṇa BHĀG. P. 10, 61, 18.

कुस्तिन m. pl. N. pr. eines Volkes VARĀH. Brh. S. 10, 15.

कुन्थ vgl. वाकु०.

कुन्दकुन्दचार्य m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 180, b, 29.

383, a, No. 458. WILSON, Sel. Works 1, 341 कुन्दकुन्दचार्य).
कुन्दघतुर्यो f. Bez. *des 4ten Tages in der lichten Hälfte des Māgha* WILSON, Sel. Works 2, 184.

कुन्डर VARĀH. Brh. S. 57, 5. wohl *Boswellia thurifera* Roxb. HARIV. 12679. कण्ठरव die neuere Ausg.

कुन्डरुक 1) m. VARĀH. Brh. S. 77, 8, 24.

कुन्डरुक das Harz der *Boswellia thurifera* Roxb. VARĀH. Brh. S. 57, 8.

1. कुप् 2) नाणं दर्शनविद्याय पद्मस्पन्दाय कुप्यतः | प्रेम्णाः KĀVYĀD. 2, 149.

— प्र 1) *wüthen, von Krankheiten* VARĀH. Brh. S. 9, 33.

— प्रति vgl. प्रतिकोप.

v. Theil.

कुदार — कुमनीषिन्

1306

कुपपिडत (1. कु + प०) m. *ein schlechter Gelehrter, Aftergelehrter* Verz.

d. Oxf. H. 122, b, 22.

कुपति (3. कु + प०) m. *Herr des Landes, Fürst, König* VARĀH. Brh.

11, 5. Spr. 1333 (nicht *ein schlechter Herr*).

कुपात्रक (1. कु + पा०) n. *eine schlechte Schüssel, ein schlechtes Geschirr* MBh. 12, 8327 nach der Lesart der ed. Bomb.; पात्रिक ed. Calc.

कुपुत्र KATHĀS. 73, 95, 113, 10. SPR. 693, 3943. fg. ČĀRĀG. PADDH. Nīti 74.

कुपुरुष *ein schlechter Mensch* VARĀH. Brh. S. 104, 13.

कुप्य 2) Spr. 3983, v. l.

कुप्रभु (1. कु + प्रभु०) m. *ein schlechter Herr* KATHĀS. 56, 69.

कुप्रावरण lies *einen schlechten Mantel* habend.

कुबन्धु (1. कु + ब०) m. *ein schlechter Verwandter* Spr. 3944, v. l.

कुबुद्धि 1) Spr. 3722. — 2) BHĀG. P. 10, 68, 44.

कुबेर 1) pl. KATHĀS. 115, 57. °मतनिर्बर्णणा Verz. d. Oxf. H. 230, b, 34.

— Die Bomb. Ausgaben schreiben durchgängig कुबेर.

कुबेरतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, a, 45.

कुबेरिन् (so zu lesen st. कुवेरिणः) स (नापितः) तु पट्टिकार्या कुवेरिणो जातः PARĀÇARAPADDH. im CKDA. u. नापितः.

कुज्ज 1) *bucklig* KATHĀS. 62, 231. *krumm, von einem Baume* SHĀPĀY.

Br. 4, 4. VARĀH. Brh. S. 43, 13, 59, 3. von einer Thür 53, 80. कुज्जीभूप

sich *krumm machend* KATHĀS. 62, 21. वपुः कुज्जीभूतम् Spr. 4963. Vgl.

काएठ०. — 2) c) °पूप्य ist die Blüthe der *Trapa bispinosa*. — d) der

Bucklige, so heisst eine unter bestimmten Constellationen geborene Person, ein Vasall des Hamsa genannten Wundermensch, VARĀH. Brh. S. 69, 31, 35. fg.

कुज्जालीठ (कु० + लीठ) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 231, a, 41. कुज्जा० im Index.

कुज्जाभ्रक an der Gaṅgā Verz. d. Oxf. H. 39, b, 12, 50, b, 30.

कुज्जालीठ s. कुज्जलीठ.

कुज्जिकात्त्व s. u. कुज्जक 3) und vgl. Verz. d. Oxf. H. 95, a, 22, 101, b, 30. 103, b, 39. 108, a, 21.

कुज्जिमत् adj. *gekrümmt* PĀNĀK. Br. 25, 10, 11.

कुज्जीकरण (von कुज्जा + 1. करु०) n. *das Krümmen: तृप्तिया तत्त्वाः २०*.

कुब्रक्षम् KATHĀS. 52, 50.

कुभर्तु (1. कु + भ०) m. *ein schlechter Gatte* KATHĀS. 120, 65.

कुभार्या Spr. 694, 3943. fg. KATHĀS. 71, 223.

कुभितु (1. कु + भितु०) m. *ein Bösewicht von Bettler* KATHĀS. 78, 3, 94, 3. 98, 68.

कुभूमि (1. कु + भू०) f. *schlechter d. i. unfruchtbare Boden* VARĀH.

Brh. 3, 8.

कुभूत्य KATHĀS. 123, 263.

कुभाग (1. कु + 2. भेत्ता०) m. *ein schlechter Genuss* KATHĀS. 103, 225.

कुभोजन (1. कु + भो०) n. *schlechte Nahrung* Spr. 690.

कुभोऽय (1. कु + भो०) n. dass. Spr. 694. ČĀRĀG. PADDH. Nīti 74.

कुभात् तु (1. कु + भा०) m. *ein schlechter Bruder* KATHĀS. 105, 72.

1. कुमति Spr. 2162. BHĀG. P. 10, 8, 42.

2. कुमति Spr. 4733. BHĀG. P. 10, 62, 11.

कुमनीषिन् BHĀG. P. 10, 48, 11.

82*